

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या.,  
शिवाजीनगर, दहिवद, ता. शिरपूर, जि. धुळे या साखर  
कारखान्याचे भाग खरेदी करण्यासाठी अनुसूचित  
जमातींच्या सभासदांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.ससाका-२००५/प्र.क्र १३६./का.३  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २१ सप्टेंबर, २००७

- वाचा :-**
- १) शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक: ससाका-२६९०/११८९०/४१४/३-सी,  
दिनांक: ९-९-१९९१.
  - २) शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक: १०२०००/ ९७७३/ प्र.क्र.२६०/ ३-सी,  
दिनांक: ७-६-२००४.
  - ३) उप निबंधक, सहकारी संस्था, धुळे यांचे यांचे क्रमांक: नियोजन/ जीवयो/ २००५ -०६ /  
तरतूद/०५, दिनांक १८/११/२००५
  - ४) सह निबंधक, सहकारी संस्था, (आदिवासी विकास) म.रा. नाशिक यांचे क्रमांक: नियोजन/  
आ.ऊ.यो/ शि.से.सा.का./भा.ख.कर्ज/अनुदान/२००५-२००६/१२९३/०५, दि. डिसेंबर, २००५
  - ५) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र बोयुडी २००७/प्र.क्र ५०/ /का.७,  
दिनांक. १४ सप्टेंबर, २००७

**प्रस्तावना :-** शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या., शिवाजीनगर, दहिवद, ता. शिरपूर, जि. धुळे  
या साखर कारखान्याच्या आदिवासी सभासदांना भाग खरेदीसाठी अनुदान व कर्ज देण्याबाबतचा प्रस्ताव  
शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-** सदर कारखान्याच्या भाग खरेदीसाठी आदिवासी सभासदांना ५० टक्के अनुदान या  
योजनेसाठी बाब क्र. १७० अन्वये रुपये ३४.११ लक्ष (रुपये चौतीस लक्ष अकरा हजार फक्त) कर्ज या  
बाबीसाठी व बाब क्रमांक १९० अन्वये रुपये ३४.११ लक्ष (रुपये चौतीस लक्ष अकरा हजार फक्त) असे  
एकूण रुपये ६८.२२ लक्ष (रुपये अडुसष्ट लक्ष बावीस हजार फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी सन  
२००७ च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती.

२. आता महाराष्ट्र ( द्वितीय पुरवणी ) विनियोजन अधिनियम २००७ ( सन २००७ चा महाराष्ट्र  
अधिनियम क्र.२० ) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग -चार दिनांक २७ जुलै, २००७ रोजी  
पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. त्यामुळे प्रस्तावनेतील अनु.क्र ५ येथील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता वित्तीय सहाय्य अनुदान रुपये ३४.११ लक्ष (रुपये चौतीस लक्ष अकरा हजार फक्त) व व्याज मुक्त कर्ज रुपये ३४.११ लक्ष (रुपये चौतीस लक्ष अकरा हजार फक्त) असे एकूण रुपये ६८.२२ लक्ष (रुपये अडुसष्ट लक्ष बावीस हजार फक्त) इतकी तरतूद सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक यांच्या अधिनस्त ठेवली असून सदर तरतूद संगणक विवरण प्रणालीद्वारे माहे ऑक्टोबर, २००७ मध्ये वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीवर सह निबंधक, सहकारी संस्था (आ.वि.) यांना वितरित करण्यात येत आहे.

४. सह-निबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास) नाशिक यांनी वर उल्लेख केलेल्या अ.क्र.१ व २ सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद संबंधीत जिल्हा कोषागारातून आहरण करून शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, यांना अदा करावी. सदर तरतूद ही १६०७ आदिवासी सभासदांसाठी असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे --

	अनुदान	कर्ज
१) जुन्या ६०७ सदस्यांना प्रत्येकी रु. १५०० या दराने	रु. ९,१०,५००	९,१०,५००
२) नविन १००० सदस्यांना प्रत्येकी रु. ५००० या दराने	रु. २५,००,०००	२५,००,०००
	एकूण - रु. ३४,१०,५००/-	३४,१०,५००/-


५. उपरोक्त तरतूदीपैकी अनुदानासाठी मंजूर केलेली रक्कम रु. ३४.११ लाख ही मागणी क्र. टी -५, मुख्य लेखाशिर्ष २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण - १०२- आर्थिक विकास-राज्य योजनांतर्गत योजना (०५) (०१) सहकारी भागभांडवल खरेदीसाठी आदिवासी सभासदांना वित्तीय सहाय्य (२२२५ १५३५)- या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावी.

६. तसेच सदर योजनेकरिता कर्ज म्हणून मंजूर केलेली रु. ३४.११ लाख तरतूद ही मागणी क्र. टी -८, मुख्य लेखाशिर्ष ६२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठी कर्ज- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण - ८००- आर्थिक विकास-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) सहकारी संस्थांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी आदिवासींना बिन व्याजी कर्ज (६२२५ ००४४) - या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावी.

७. हा शासन निर्णय सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्रमांक: ३९८/२००७/व्यय-२, दिनांक १८-६-२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०९२११५२०१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( सु. सा. चौधरी )

कार्यासन अधिकारी

**प्रति,**

सचिव, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक.

सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

अध्यक्ष, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या., शिवाजीनगर, दहिवद, ता. शिरपूर, जि. धुळे..

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार, जिल्हा, नंदुरबार.

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, धुळे.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/ धुळे.

कार्यकारी संचालक, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, दहिवद, ता. शिरपूर जि.

धुळे.

वित्त विभाग, (व्यय-२, १४ / अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, (का.६/७) मंत्रालय, मुंबई.

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.

श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवडनस्ती (का.३).